

SE/CS/2022-23/22

1st July, 2022

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 Company Scrip Code – 530871

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai-400051 Company Scrip Code – CHEMBOND

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Newspaper Advertisement regarding intimation of 47th Annual General Meeting (AGM) - Record Date and Dividend information.

Dear Sir/Madam.

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper clippings of advertisement published in The Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on 1st July, 2022, regarding intimation of 47th Annual General Meeting-Record date and Dividend information.

Mumba

Kindly take the same on record.

Thanking You

Yours faithfully,

For Chembond Chemicals Limited

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

Date: 01/07/2022 Authorized Officer / Regional Mana Maharashtra Gramin Bank, Regional Office. Nashik

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Salma Shamim Ahmed & Mr. Shamim Ahmed have agreed to sell to my client, the Residentia Flat No. 2401 in C-wing of building named elite' in the complex named "runwal Elegante ituated on; CTS Nos. 620, of Village Oshiwara; Taluka Andheri, Mumbai-400058 ree from all encumbrances. Any persor naving any direct or indirect, right, title nterest claim or demand of any nature hatsoever in respect of the said flat, is nereby required to make the same known in vriting along with the documentary proof hereof, to the undersigned at 6, Harit Niwas; Gundavali Village; Behind Vishal Hall; off M. V. Road; Andheri East, Mumbai - 400 069 within Fourteen days from the date of publication hereof failing which the regotiations shall be completed, without any reference to such claims, and the claims i any, shall be deemed to have been given up or waived.

Sd/-Date: 01.07.2022 Adv. Sanjay R Haritwal

Form No. INC-26 FORM NO. INV-Ze
[Pursuant to Rule 30 of the Companies
(Incorporation) Rules, 2014]
Before the Central Government
Regional Director, Western Region, MUMBAI
in the matter of sub-section (4) of Section 13 or Companies Act, 2013 and clause (a) of Subule (5) of Rule 30 of the Companies

rule (5) of Rule 30 of the Companie (Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of RADHAGOVIND
CREATION PRIVATE LIMITED
(CIN: U17120MH2011PTC316819)
having its Registered Office at Floor-2, Plot-43, P H Purohit Lane, Cavel, 1st X Lane, Ramwadi, Kalbadevi, Mumbal Mumbal City, MAHARASHTRA-400002

...... Applicant Company / Petitione
NOTICE is hereby given to the Genera Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General leeting held on 15th February, 2022 to Registered office from "State of Maharashtra" to the "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may eliver either on the MCA-21 porta (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections upported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office at the address mentioned below:Floor-2, Plot-43, P H Purohit Lane, Cavel, 1st X ane, Ramwadi, Kalbadevi, Mumbai Mumbai City, MAHARASHTRA-400002

, MAHARASHTRA-400002 For & on behalf or Radhagovind Creation Private Limitee SHRINANDAN KAUSHAL MARU Date: 01.07.2022 Place: MUMBAI DIN: 0277089

PUBLIC NOTICE

Eragon Ventures Limited Regd off: 804, Floor-8, Plot-3/301,4/401 Lodha Supremus, Dr. E. Moses Road. Worli Naka, Worli Mumbai 400018 In the Matter of Change of Name from Ifiunik Pharmaceuticals Limited

Eragon Ventures Limited

It is hereby informed that the ERAGON VENTURES LIMITED originally incorporated on 02 December, 1977 under the Companies Act 1956 as Ifiunik Pharmaceuticals Limited has changed name to Eragon Ventures

Approval of Board of Directors and members was obtained by passing necessary resolutions in the terms of and was filed with the Registrar of Companies (ROC), The company has obtained the approval of the Reserve Bank of India vide order No. CO. DOS DSD. No. S561 / 02-13-001/ 2022-2023 Dated: 05 May, 2022.

Further, it is informed that pursuant to rule 29 of the Companies (Incorporation) Rule, 2014, the company has been issued a new Certificate of Incorporation pursuant to change of name in Form No 25 by the ROC evidencing the change of

All stakeholder are requested to take note of the above information

By Order of the Board of Director Pranabh Mody Date : 01.07.2022 Director DIN: 00035505 Place : Mumbai

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE
Public at large is informed that. 1) Mrs.
Mital Ninad Kadam and 2) Mr. Ninad
Narayan Kadam are the owner of Shop
No. 8 Ground Floor admeasuring 115 sq.
ft. in the building town known as S.R. Palace and Society known as "S.R. Palace Co-Operative Housing Society _td." situated at Village Virar, Taluka Vasa District Palghar (hereinafter referred to as the Said Premises). The Owner has represented my client that, The Agreement for sale between M/s. S. R. Developers and Mr. Prasad Marut Aavekar dated 25/04/2006 under seria No. 03541/2006, The Agreement for sale between Mr. Prasad Maruti Mayekar and Mrs. Rupa Dhananjay Kadam dated 08/12/2010 under serial No. 17311/2010 and The Agreement for sale between Mrs. Rupa Dhananjay Kadam and Mrs. Joquima Victor Lobo dated 09/11/2019 Agreement for sale and chain agreements of the Said Premises and Share of the Said Premises and Share Certificate No. 55 is the original Shar Certificate No. 33 is the original Shark Certificate have been misplaced from the custody of previous owner and afte aking sincere efforts could not retrieve he same, hence the Previous Owner ha led NC in the Arnala Sagari Police illed NC ill the Affiala Sagari Police Station (143/2022) regarding misplaced Agreement for sale. The Owner has further assured that, Said Premises is free rom any encumbrances and that he has not entered into any Agreement written o oral with any person or party in any manner whatsoever and his right, title and nterest in/upon the Said Premises is clear, clean and marketable title.

Any person any claim by way of sale ease, inheritance, lien, gift, mortgage pawn, pledge, etc. whatsoever and nowsoever is required to intimate the indersigned about the same along with ocumentary evidence thereof within 14 lays from the date of the publications of the hotice, failing which all such claims, it anv. shall be deemed to have been nowingly abandoned or waived, any claim raised after expiry of the said period hall not be entertained and my client ma proceed to execute necessary ments/Deeds in respect of the Sai remises is clear and marketable.

Sd / Advocate Delon A. Lopes NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

SUPREME PETROCHEM LIMITED NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) for the under mention Equity shares of the Company has been misplaced and the holder(s) Purchaser(s) of the said Fouity shares have applied to the company to issue duplicate Share Certificate(s y person who has a claim in respect of the said Shares should lodge the same wit the Company at its Registered office within 21 days from this date else the Compar will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without a further intimation.

Name of the Shareholder Cert. No. Dist. Nos. From-To Shares Folio No. Navinchandra Odhavji Mehta SPS013647

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate(s) for 100 equity shares of Rs.10/- each bearing certificate Nos. 235024 and 235025, and distinctive Nos. 9933619-9933668 and 9933669-9933718, under Folio No. 00S00702, standing in the name of Shobha Ramesh Mehta and Dilip Vastimal Mehta of Garware Technical Fibre Limited have been lost or misplaced and the undernamed has applied to the Company to issue duplicate share certificate(s) in lieu of the said shares. Any person(s) who have any claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office: Plot No.11, Block No.D-1, MIDC Chinchwad, Pune 411019 within 15 days from the date of this notice, else company will proceed to issue duplicate share certificate(s).

Date: 1st, July, 2022 Place: Mumbai

Sd/ Name of the Shareholder: Shobha Ramesh Mehta

RICO AUTO INDUSTRIES LIMITED

Regd. & Corp. Office: 38 KM Stone. Delhi-Jaipur Highway. Gurugram-122001. Harvana Email: cs@ricoauto.in, Website: www.ricoauto.in
Tel: 0124 2824000, Fax: 0124 2824200, CIN: L34300HR1983PLC023187

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Unpaid/Unclaimed Dividend and Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority)

Members are hereby informed that unclaimed final dividend for the financial ves 2014-15 and corresponding equity shares of the Company in respect of which dividen entitlements have remained unclaimed for seven consecutive years or more, are due fo transfer to the respective account of the Investor Education and Protection Fund Authorit (IEPF Authority) on 6th November, 2022, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("the Rules") a amended to date.

Adhering to the requirements set out in the Rules, the Company has communicated to a the concerned shareholders whose unpaid or unclaimed dividends and equity shares are liable to be transferred to IEPF Authority. The details of such shareholders are available on the Company's website i.e. www.ricoauto.in.

The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividenamount(s) by making an application to the Company or Registrar and Share Transfe Agent (RTA) alongwith requisite documents (viz. a cancelled cheque leaf with name, Sel Attested copy of PAN Card and Address Proof) on or before 15th October, 2022, failing which the Company will proceed to transfer unpaid or unclaimed dividends and equity shares to the respective account of IEPF Authority without any further notice. Thereafte no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend/equity share transferred to IEPF Authority pursuant to the Rules.

Please note that concerned shareholders can claim back, unclaimed dividend amount(s and equity shares from IEPF Authority by making an application in prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company) alongwith requisite document enumerated in the Form IEPF-5 to the Company.

For further information/clarification/assistance, concerned shareholders may contact to the Registrar and Share Transfer Agent of the Company and/or the Company at below mentioned address:

M/s. MCS Share Transfer Agent Limited F-65. Okhla Industrial Area. Phase I. Tel: (011) 41406149, Fax: (011) 41709881

38 KM Stone, Delhi-Jaipur Highway Gurugram - 122001, Haryana Tel: (0124) 2824221, (0124) 2824225 -mail: helpdeskdelhi@mcsregistrars.com E-mail: bmjhamb@ricoauto.in cs@ricoauto.in admin@mcsregistrars.com

for Rico Auto Industries Limite

M/s. Rico Auto Industries Limited

Dated: 30th June, 2022 Place: Gurugram

Company Secretary, FCS No. 2446

Chembond Chemicals Limited

MIDC, Mahape, Navi Mumbai - 400710 Tel: (+91 22) 6264 3000; Fax: (+91 22) 2768 1294 Email: cs@chembondindia.com | Website: www.chembondindia.com CIN: L24100MH1975PLC018235

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS 47[™] ANNUAL GENERAL MEETING -RECORD DATE AND DIVIDEND INFORMATION

- 1. Please note that the 47th Annual General Meeting ("AGM") of the Compa will be held on Friday, 05-Aug-2022 at 3.30 P.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 ("MCA Circulars") and Securities and Exchang Board of India circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021 ("SEBI
- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the above circulars the Notice of 47th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2022 along with login details for joining the AGM through VC / OAVM facility including e-voting will be sent only by e-mail to all those Members, whose e-mail address are already registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). Members can join and participate in the $47^{\rm th}$ AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice.
- Members holding shares in physical form and those who have not registere their e-mail address, can register their e-mail address for receipt of 47 AGM Notice by sending a request to cs@chembondindia.com providing their name, folio no., PAN and Aadhar. The shareholders can cast their vote remotely on the business as set forth in the notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM as per the instructions given in the Notice.
- Members holding shares in demat form are requested to update change of address and Bank Account details with their DP. The registered e-mai address will be used for sending future communications. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialised and physical mode will be provided in the Notice.
- Shareholders may note that the Board of Directors at their meeting held o 14th May, 2022 have recommended a final dividend of ₹ 5.00 per share The record date for the purpose of dividend for fiscal 2022 is Monday 18-Jul-2022. The final dividend once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid on or after Monday, 08-Aug-2022 through Electronic Clearing Service or any other means to those shareholders who have updated their Bank Account details. For shareholders who have no undated their bank account details dividend warrants / demand draft cheques will be sent to their registered addresses. Shareholders are requested to update their KYC with their depositories (for shares held in Demat form) and with the Company's Registrar & Transfer Agent (for share held in Physical form) to receive the dividend into their account
- The Income Tax Act, 1961 ("the IT Act") as amended by the Finance Act 2020 mandates that dividend paid or distributed by a Company on or after 1-Apr-2020 shall be taxable in the hands of the Members and the Compan is required to deduct Tax at source ("TDS") from dividend paid to th Members at the prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update Residential Status, PAN, category as per the IT act, with their DPs or the Company / Registrar by sending documents through email by Friday, 8-Jul 2022. The detailed process of the same is available on the website of the Company at www.chembondindia.com
- Members participating through VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 47th AGM and the Annual Report will also be made available or Company's website (www.chembondindia.com), websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of National Securities Depository (India) Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).
- The Company is providing remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the 47th AGM. Detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of
- Any person, who acquire shares and become Member of the Company after the electronic dispatch of Notice, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of AGM or sending a $request at \underline{cs@chembondindia.com} \ or \underline{evoting@nsdl.co.in}.$
- O. In case of any query regarding e-voting, Members may contact Mr. Sanjeev Yadav - Assistant Manager at NSDL at Trade World - A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013, email: sanjeevy@nsdl.co.in or write an e-mail to Compliance Officer of the Company at cs@chembondindia.com. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

Chembond Chemicals Limited

Suchita Singh Place: Navi Mumbai **Company Secretary & Nodal Officer** Date: 30 June, 2022

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our clients are negotiating with Mrs. Swati Y. Mahansaria (the "Owner") for the purchase of Flats bearing Nos. A2 and A3 admeasuring 1,266 square feet and 595 square feet built up area respectively on the 14th Floor in the A-Wing of the building known as "Tirupati Apartment" standing on the land bearing C.S. No. 4/755 of Malabar Hill Division, situated at the junction of Peddar Road and Warden Road, Mumbai 400 026 (referred to as "the said Flats") together with five (5) fully paid up shares of Rs. 50/- each held in Tirupati Mahalaxmi Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Nos. 621 to 625 (both inclusive) held under Share Certificate No. 127 and five (5) fully paid up shares of Rs. 50/- each held in Tirupati Mahalaxmi Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Nos. 676 to 680 (both inclusive) held under Share Certificate No. 128 both dated 7th March 2008 ("the Shares"). The said Flats and the Shares collectively referred to as the "Premises" are described in detail in the Schedule hereunder written.

All those persons/entities including inter alia any individual, Hindu Undivided Family, a company,

All those persons/entities including inter alia any individual, Hindu Undivided Family, a company bank(s), and/or financial institution(s), non-banking financial institution(s), trust, a firm, an association of persons or body of individuals whether incorporated or not, lender(s), creditor(s), and/or any authority having any share, claim, demand, right, benefit or interest in the respect of or against, into or upon the said Premises or any part/portion thereof in any manner whatsoever of or against, into or upon the said Premises or any part/portion thereof in any manner whatsoever including but not limited to sale, transfer, assignment, exchange, agreement, contract, right, interest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupation, covenant, trust, maintenance, easement, exchange, pre-emption, inheritance, bequest, possession, lis pendens, family arrangement, settlement, decree or order of any court of law or otherwise of whatsoever nature or otherwise howsoever are required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valid/effectual documents to the undersigned at their office and a copy thereof to be forwarded by email to pythagoraslegal@mail.com within fourteen (14) days from the date of publication of this Notice hereof, falling which, it shall be presumed that no such claims exist and if such claims exist, it shall be deemed that such persons/entities have relinquished such claims and/or waived any right to exercise such claims and the same shall not be binding on the Owner and/or our clients.

SCHEDULE (Description of the Premises)

- Flat bearing No. A2 admeasuring 1,266 square feet built up area on the 14th Floor in the A-Wing of the building known as "Tirupati Apartment" standing on the land bearing C.S. No. 4/755 of Malabar Hill Division, situated at the junction of Peddar Road and Warden Road, Mumbai 400 026, together with five (5) fully paid up shares of Rs. 50/- each held in Tirupati Mahalaxmi Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Nos. 621 to 625 (both inclusive) held under Share Certificate No. 127 dated 7th March 2008; and
- Flat bearing No. A3 admeasuring 595 square feet built up area on the 14th Floor in the A-Wing of the building known as "Tirupati Apartment" standing on the land bearing C.S. No. 4/755 of Malabar Hill Division situated at the junction of Peddar Road and Warden Road, Mumbai 400 026, together with five (5) fully paid up shares of Rs. 50/- each held in Tirupati Mahalaxmi Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Nos. 676 to 680 (both inclusive) held under Share Certificate No. 128 dated 7th March 2008.

Mumbai, dated this 1st day of July 2022.

26, Govind Building, 2nd Floor, 140, Princess Street, mbai 400 002

For Pythagoras Legal (Aansh Desa Advocate

IVP LIMITED CIN: L74999MH1929PLC001503

Regd. Office: Shashikant N. Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033. Tel.: 022-35075360; Website: www.ivpindia.com; E-Mail: ivpsecretarial@ivpindia.cor

NOTICE OF THE 93RD ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING Notice is hereby given that the 93rd Annual General Meeting ('**AGM**') of the Members of IVP Limited ('the Company') will be held on Thursday, 28th July, 2022 at 11:00 A.M. (IST through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') without physica presence of the Members in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated 3th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021 and May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), Circular dated 12th May, 2020 read with 15th January, 2021 and 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') and Securities and Exchange loard of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 'Listing Regulations') to transact the business as set forth in the Notice convening AGM ne venue of the Meeting shall be deemed to be the office situated at Allana House, 4

J. A. Allana Marg. Colaba, Mumbai - 400 001. In-line with the Circulars issued by the MCA and the SEBI, the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 has been electronically sent on Thursday, 30th June, 2022 to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the Central Depository Services (India Limited ('CDSL') e-voting system. Members may access the same a www.evotingindia.com.

The AGM Notice along with the Annual Report inter alia indicating the process and manner of e-voting process is available on <u>www.ivpindia.com</u> and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The AGM Notice is also on the website of CDSL www.evotingindia.com.

The instructions for attending the AGM is provided in the Notice of AGM. Members are requested to carefully read all the instructions in the Notice of the AGM and in particula nstructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e voting during the AGM.

All documents referred in the Notice shall be made available electronically for inspection without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to ivpsecretarial@ivpindia.com.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('**the** Act') read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 22nd July, 2022 to Thursday, 28th July, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company is providing to all its Members facility to exercise their right to vote electronically on the resolutions proposed to be passed at the AGM prior to the AGM (remote e-voting) and during the AGM (e-voting) through CDSL. The remote e-voting period begins on Monday, 25th July, 2022 (9:00 A.M. IST) and ends on Wednesday, 27th July, 2022 (5:00 P.M. IST). During this period Members of the Company, holding share either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date viz. Thursday, 21 July, 2022 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled b CDSL for voting thereafter.

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, 21st July, 2022, ('Cut-off date'). An person, who acquires shares of the Company after dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a reques at helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID No. However, Members already registered with CDSL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote.

Member may participate at the AGM through VC/OAVM facility even after exercising rote through remote a veting but shall not be a AGM.

The Login credentials for casting votes through e-voting shall be made available to the Members through email whose email ids are registered with RTA/Depositories. Members who do not receive email or whose email address are not registered with the Company's RTA/ Depositories, may generate login credentials by following instructions given i notes section to Notice of AGM, the same login credentials may also be used by Members for attending the AGM through VC/OAVM.

The Company has appointed Mr. Aqueel A. Mulla, Practicing Company Secretary, as th Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner

Payment of final dividend:

hareholders may note that the Board of Directors of the Company at their meeting held on Tuesday, 17th May, 2022 have recommended payment of final dividend of Rs. 1.50 "final dividend") per equity share of Rs. 10 each for the FY 2021-22, subject to approva of shareholders at this ensuing 93rd AGM. The final dividend, if approved, by the shareholder will be paid to the shareholders whose names appears in the Register of Members a on the Record Date i.e. Thursday, 21st July, 2022. The final dividend will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered addres

n due course Registration of email and updation of bank account:

Nembers who have not vet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, before 21st July, 2022, 5.00 P.M. (I.S.T.), for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting and/or update bank account mandate fo receipt of dividend:

Process to be followed for registration of email address and undation of bank details a as follows:

- Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html; Select Company name viz. IVP Limited;
- Enter the DP ID & Client ID/ Physical folio number, Shareholder name, PAN numbe and Share Certificate Number (in case of Physical folio); and
- Update Bank details. embers are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail address, telephone/mobile numbers, Permanent Account Numbe (PAN), mandates, nominations, power of attorney, Demat Account, Bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code

etc. as below: Physical Holding Kindly submit Form ISR-1 and other forms to the Company Registrar and Share Transfer Agent pursuant to SEBI Circula No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021. Form ISR-1 is available on the website o

For shares held in

securities in Demat

mode with NSDL

Place: Mumbai

Date: 30th June, 2022

Contact their respective Depository Participant (DPs) electronic form you have any queries or issues regarding e-voting and attending AGM from the CDS voting system, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or can write an email to Mr. Rakesh Dalvi, Manager (CDSL) at helpdesk evoting@cdslindia.com or contact a

the Company at https://www.ivpindia.com/forms.php.

toll free no. 1800 22 55 33.

HelpdeskTor Individual Snareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL are as below:		
Logintype	Helpdesk details	
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33	
Individual Shareholders holding	Members facing any technical issue in login can	

990 and 1800 22 44 30 For IVP Ltd. Nisha Kantirao

contact NSDL helpdesk by sending a request at

evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020

Sd/

Company Secretar

PUBLIC NOTICE

Vishwanath Raju Shetty S/o Late Raj Shetty R/o, 106, Sagar Shopping Centre J.P. Road, Andheri (w), Mumbai – 400058 i registered with SEBI as INVESTMEN ADVISER under Securities and Exchange Board of India.(Investment Advisers Regulation 2013, bearing SEBI Registration No. INA000010283. As part of busines eorganization. Lam surrendering the SEB Registration under Securities and Exchange Board of India (Investment Advisers) Regulation 2013. In view of the same, any aggrieved party may make an representation against the surrender befor me and/or SEBI within 15 days from the day

SEBI Registration No : INA000010283 Category of Intermediary with SEBI: Investment Adviser For **Vishwanath Raju Shetty**

of the notice.

Place · Mumba Individual Date: 30.06.2022

MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LTD.

(A joint venture of Govt. of India & Govt. of Maharashtra) (Nagpur Metro Rail Project) "Metro Bhavan", VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010. E-mail : md.nmrcl.tenders@gmail.com Website : www.mahametro.org

Tender Notice No. N1-TL(PD)-02/2022 Dt. 30.06.2022

Name of work: Licensing of Spare Optical Fiber Cable (OFC) In Maha Metro at Nagpur Metro Rail Project Network

Cost of Documents: INR 11,800/- (inclusive of GST).

www.mahametro.org and CPP Website : https://eprocure.gov.in for NIT and download the bid documents for further details regarding the tender, from e-tender portal https://mahametrorail.etenders.in from 16.00 Hrs on 01.07.2022 to 16.00 Hrs on 29.07.2022.

Maazee Metro, Greenest Metro Maha-Metro, (Nagpur Metro)

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Corporate Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road BKC Annexe, Near Equinox, Kurla (West), Mumbai 400070. Tel.: 022-26544000/ 8097998596

[Appendix · IV-A] [See proviso to rule 8 (6)] Sale Notice For Sale of Immovable Properties

-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets an Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower mentioned below that the below described immovabl properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of the Omkara Assets Reconstruction Private Limited, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is and "without recourse" basis on 04.08.2022 at 11.00 am (last date and time for submission of bids is 03.08.2022 by 4.00 PM), fo recovery below mentioned due to the Omkara Assets Reconstruction Private Limited, Secured Creditor from above mentione

ir. lo.	Borrower	Joint/Co-borrower	Date of Notice U/s.13(2) of SARFAESI Act, 2002	Dues as per Notice U/s. 13(2) of SARFAESI Act, 2002	
1	Mr. Amit Ashok Kanungo	Mrs. Usha Ashok Kanungo	24.04.2019	Rs.65,72,875/- as on 08.04.2019 alongwith further dues interest, charges, cost etc.	
2	M/s. Vyva Apparels 1. Mr. Amit Ashok Kanungo 2. Mrs. Usha Ashok Kanungo		24.04.2019	Rs.36,83,04,353/- as on 15.04.2019 alongwith further dues interest, charges, cost etc.	

The Omkara Assets Reconstruction Private Limited (acting in its capacity as Trustee of Omkara PS 09/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts lying against above said Borrower/Co-borrower/Guarantors vide Assignment Agreemen dated 14.08.2019 along with underlying security from Bharat Co-operative Bank (Mumbai) Limited.

The description of the Immovable Properties, reserve price and the earnest money deposit and known encumbrances (if any Reserve DESCRIPTION OF THE PROPERTY

Flat No. 1302, admeasuring 1051 43 sq ft, carnet area, situated on the 13th Floor, Shivshaki

	Apartment Co-operative Housing Society Ltd., constructed on piece and parcel of land bearing C.T.S. No.626/A of Village Oshiwara in the Registration District of Mumbai and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, Plot No. A-24, Shastri Nagar, Sundervan Complex, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053 and bounded by: On or 3,80,00,000/-towards the East: By CTS No. 625/25, On or towards the west: By 44' Internal Road, On or towards the North: y 44' Internal Road, On or towards the South: By CTS Nos. 626/23. P.G., 626/24B P.G., CTS 626/46			
ı	Date of E- Auction		04.08.2022 at 11.00 am	
l	Minimum Bid Increment Amount		Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh only)	
Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD:		03.08.2022 by 4:00 pm		
Date of Inspection Known Liabilities		22/07/2022 between 03.00 pm to 04.00 pm		
		Not Known		

This Publication is also a Thirty Days' notice to the Borrowers/Co-borrower/Guarantors under Rule 8(6) of the Security Interes (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e http://omkaraarc.com/auction.php. Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID support@bankeauctions.com, Mr. Jay Singh, Mobile: 77388 66326, E Mail jay.singh@c1india.com, or Mr. Haresh Gowda. Mobile: 95945 97555 E mail hareesh.gowda@c1india.com.

Sd/- Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd Place: Mumbai Date: 01.07.2022 (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 09/2019-20 Trust)

CORAL INDIA FINANCE AND HOUSING LIMITED CIN No.: L67190MH1995PLC084306 Regd. Office: 4th Floor, Dalamal House, J B Marg. Nariman Point. Mumbai - 400021

Website: www.coralhousing.in | Email: cs@coralhousing.in INFORMATION REGARDING 28TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

Tel No.: 022-2285 3910/11, Fax No.: 022-22825753

THROUGH VIDEO CONFERENECE (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Annual General Meeting: Shareholders may note that the 28th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders

of Coral India Finance and Housing Limited ("the Company") will be held on Friday, August 05, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular Nos. 20/2020, 21/2021 and 02/2022 dated 5th May, 2020, 14th December, 2021 and 5th May, 2022 respectively and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May 2022 along with other applicable circulars issued by MCA_SEB and Government of India to transact the business that will be set forth in the Notice of the AGM

In compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the 28th AGM and the Annual Report along with annexures for the Financial Year 2021-22 will be sent to the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The Notice of the 28th AGM and the Annual Report along with annexures for the Financial Year 2021-22 will also be available on the Company's website at www.coralhousing.in and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited at www.bseindia.com, National Stock exchange of India Limited at www.nseindia.com, and Calcutta Stock Exchange at www.cse-india.com and on the website of National Securities Depositories Limited at www.evoting.nsdl.com.

Manner of Participation and Voting in the AGM through VC / OAVM:

Shareholders have the opportunity to attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only and can cast their vote remotely or at the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of participation and voting remotely or during the AGM for the Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM.

Payment of Dividend:

Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on Thursday, 19th May, 2022 have considered and recommended a final dividend of 30 paise (Thirty paise) per equity share of face value of ₹ 2 (Rupees two) each for the financial year ended 31st March, 2022, subject to approval of shareholders at this ensuing 28th AGM. The final dividend if approved by the shareholders will be paid on or before Saturday, September 03, 2022, to those shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners, as the case may be, as on the cut-off date i.e. Thursday, July 21, 2022. The final dividend will be paid electronically through various online transfer mode to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts will be sent to their registered address within the prescribed timeline.

As shareholders may be aware, as per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend, subject to approval in the forthcoming AGM. The TDS rate would vary depending upon the residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company

Shareholders are requested to submit the documents in accordance with the applicable provisions of the IT Act. The detailed tax rates, exemption forms and other documents are available on the Company's website at http://coralhousing.in/Investors.aspx

Registration of Email and updation of Bank account: Shareholder who wish to register their email address and/or update bank account mandate for

receipt of dividend are requested to follow the below instructions: a. For shares held in electronic form: Register/Update the details in your demat account, as per

the process advised by your DP; and For shares held in physical form: Register/Update the details in the prescribed from ISR-1 with Registrar and Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited (LIIPL). Pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd November, 2021, the Company has sent letters to the shareholders holding shares in

physical form to furnish the KYC details which are not registered in their respective folios. Further, the shareholders can also access the forms on the Company's website at http://coralhousing.in/Investors.aspx.

The above information is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company and is in compliance with MCA Circular(s) and SEBI Circular.

The Shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Link Intime India Pvt. Ltd. quoting the Folio Number/DPID-Client ID at:

M/s Link Intime India Private Limited (LIIPL) C-101, 247 Park, L.B. S Marg

Vikhroli (West), Mumbai - 400 083

Fax: (022) 4918 6060 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Sd/-

Riya Shah

Place: Mumbai Date: 30th June, 2022

Interested Bidders may visit MAHA-METRO Website

Executive Director/Procurement

Price

Tel.: (022) 4918 6270

For Coral India Finance and Housing Limited

Company Secretary

'अभ्यास'ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली, दि.३० : अभ्यास-ह्या जलदगती एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची ओदिशाच्या चांदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रावरून उड्डाण चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान, लढावू विमानाची कमी उंचीवरील कामगिरी, स्थिर पातळी या निकषांवर तपासण्यात आली. या टार्गेट लढावू विमानाचे जिम नीवरील कंट्रोलरमधून पूर्व-निर्धारित कमी उंचीच्या उड्डाण मार्गावर उड्डाण केले गेले. विविध ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे त्यावर आणि रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकलवर देखरेख ठेवली गेली. अभ्यासची संरचना आणि विकास, डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने केले आहे. वाहनाला प्रारंभिक वेग प्रदान करणारे हवाई दुहेरी अंडर-स्लंग बुस्टर वापरान याचे प्रक्षेपण केले गेले. या विमानाला छोट्या गॅस टर्बाइन इंजिनाची शक्ती मि ळाली आहे. त्यामुळे, उच्च सबसोनिक वेगाने दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी उड्डाण केले जाते. टार्गेट विमानात दिशादर्शनासाठी मायक्रो - इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टीम-आधारित इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली आणि नियंत्रणासाठी विमान नियंत्रण संगणकासह अतिशय कमी उंचीवरील उड्डाणासाठी स्वदेशी रेडिओ अल्टिमीटर आणि भूमीवरील नियंत्रण स्टेशन आणि टार्गेट यांच्यातील कोड असलेल्या डेटा लिकसह सुसज्ज आहे. पूर्णपणे स्वायत्त उड्डाणासाठी योग्य ठरेल अशी याची रचना करण्यात आलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योग यांचे अभ्यास च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी. सतीश रेड्डी यांनी प्रणालीच्या डिझाइन

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नसार) केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र,

मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकल (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

राधागोविंद क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु१७१२०एमएच२०११पीटीसी३१६८१९) यांचे नोंदणीकत कार्यालय: मजला-२. प्लॉट-४३, पी एच पुरोहित लेन, कॅवेल, १ली क्रॉस लेन, रामवाडी, काळबादेवी, मुंबई, मुंबई शहर,

महाराष्ट्र-४००००२ .अर्जदार कंपनी/याचिकाक सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की **१५ फेब्रुवारी. २०२२** रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीरं नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्या** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वां केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीक कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बांधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधा कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.g सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहका त्रालय, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह मंतर्ह-x00002 या कार्यालयात पाठवावी तमेच एव . प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमु नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे

मजला-२, प्लॉट-४३, पी एच पुरोहित लेन, कॅवेल १ली क्रॉस लेन, रामवाडी, काळबादेवी, मुंबई, मुंब शहर, महाराष्ट्र-४००००२. अर्जदारांच्या वतीने व करित

राधागोविंद क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड

श्रीनंदन कौशल मार दिनांक: ०१.०७.२०२२ संचालव ठिकाण: मुंबई (डीआयएन:0२७७०८९७)

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGAON. (BORIVALI DIVISION, DINDOSHI) SHORT CAUSE SUIT NO 2945 OF 2016 MRS. INGRID D'SOUZA

Age 44 years, Occ : Housewife. Residing at 6A, Helanbai Compound, Opp. Shanti Tower, Behind Raja Hotel Marol Military Road, Andheri (E), Mumbai - 400059 V/s

1) M/s. LORDS GROUP A Partnership firm, having its office at 98/2. Cherish House, Tank Road, Orlem Malad (W), Mumbai — 400064. 2) Mr. SIMON CHARLES D'SOUZA Age 76 years, Occ.: Retired. Residing

at Room No.2, Ground Floor, Chaudhary Appartment, Kharodi Village, Marve Road, Malad (VV), Mumbai 400095 3) MRS MARGARET D'SOUZA Age 46 years, Occ.: Service, Residing

at 6B, Heianbai Compound, Opp Shanti Tower, Behind Raja Hotel Marol Military Road, Andheri (E), ...Defendants Mumbai 400 059. TAKE NOTICE that, the Hon'ble Court

will be moved before His Honour Judge Shri T. T. Aglawe presiding in Court Room No.16 on 26th July, 2022 at 11.00 a.n in the forenoon by the above named Plaintiff for following reliefs.

a) That this Hon'ble Court be pleased to pass a decree for partition of suit property l e. Flat No.5, Danray Building, 2nd Tank Road, Dominic Colony, Orlem, Malad (W), Mumbai 400064 adm, an area of 40.35 sg.mtrs and 1/8th share in the undivided land property bearing Survey No. 8 Hissa No. 1/8 pt. corresponding CTS No 85 area 584 sg mtrs., CTS No. 85/1 area, 24.7 sq mtrs, CTS No. 85/2 area 25.6 sq.mtrs. and CTS No 85/3 area 73.9 sq.mtrs. of village Veinal, Taluka Borivali, Mumbai Suburban District totally admeasuring 850 sq. yards equivalent to 708.20 sq. tre and on such nartition the nla

be awarded her share therein. b) That the said partition be affected by meters and bounds under supervision control and direction of this Hon'ble Court. c) That this Hon'ble Court be please to declare that the Conveyance Deed dated 22.8.2013 executed between the Defendant No.1 and the Defendan No. 2 is illegal, bad in law, not subsisting and binding upon the Plaintiff. d) That this Hon'ble Court be pleased

to pass a decree for possession of the suit property i.e. Flat No.5. Danray Building. 2nd Tank Road, Dominic Colony, Orlem, Malad (W), Mumbai 400 064 adm an area of 40.35 sq.mtrs and 1/8th share in the undivided land property bearing Survey No. 8, Hissa No.1/8 pt. corresponding CTS No. 85 area 584 sg.mtrs and CTS No 85/1 area 24.7 sq mtrs., CTS No 85/2 area 25.6 sq. mtrs, and CTS No. 85/3 area 73.9 sq.mtrs. of village Valnai Taluka Borivali, Mumbal Suburban District totally admeasuring 850 sq. yards equivalent to 708.20 sq. mtrs to the Plaintiff.

e) Cost of this suit be provided for. f) Any other reliefs as the nature of the case allows and this Hon'ble Court deems fit and proper be kindly granted. Dated this 23rd day of June, 2022

Seal For Registrar, City Civil Court, At Dindoshi JAYSING S. SURYAVANSHI Advocate for the plaintiff C/403, Sunflower CHS Ltd.,

चाचणीशी संबंधित संघांच्या प्रयत्नांचे Thakur Village, Near Dream Park, Kandivali (E), Mumbai -- 400 101 कौतुक केले.

नमुना आयएनसी-२६ जाहीर सूचना

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (x) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

एफकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु७२९००एमएच२००१पीटीसी१३२६७०) यांचे नोंदणीकृत कार्यालय: १११५, ११वा मजला, रुपा सॉलिटेअर, इमारत क्र.ए-१, सेक्टर १, मिलेनियम बिझनेस पार्क, नवी मुंबई, महापे, ठाणे, महाराष्ट्र-४००७१०, भारत.

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>३० मे, २०२२</mark> रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र (मुंबई) राज्यातून हरयाणा (गुरुग्राम**) **राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्या त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणुकदार तक्रार नम्ना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचन प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पत्ता: एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन डाईव्ह** मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद

नोंदणीकृत कार्यालय: १११५, ११वा मजला, रुपा सॉलिटेअर, इमारत क्र.ए-१, सेक्टर १, मिलेनियम बिझनेस पार्क, नवी मुंबई, महापे, ठाणे, महाराष्ट्र-४००७१०, भारत

च्या वतीने व करित एफकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सही/-रजत कुमार मिश्रा

(डीआयएन:0३१९९५१५)

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून पुरिस्ता ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. झेनिथ इम्पेक्स या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे १५ दिवस समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

दिनांक: ०१.०७.२०२२

ठिकाण: मुंबई

१. मे. झेनिथ इम्पेक्स, भागीदारी संस्था यांचे सर्व मालमत्ता व दायित्व आणि व्यवसाय दैनंदिन कामाकाजात कंपनीचे रुपांतरणावर ताब्यात घेणे.

२. खरेदी, मळणी, शेड-वाळवणे, साफसफाई, प्रतवारी, साठवण, वजन, आणि दळणे, विक्री पुनर्विक्री, आयात, निर्यात, वाहतूक, साठवणे, पुढे करणे, वितरित करणे, विल्हेवाट लावणे, पुरवठा करणे, आजाराचे प्रकार, वर्णन, तांदूळ, डाळी, मसाला, सुका मेवा, तेल, इत कोणतेही अन्नधान्य, एफएमसीजी इत्यादींचे व्यवहार करणे, उप-उत्पादनांची विल्हेवाट लावणे आणि कषी उत्पादने मसाले आणि उत्पादने यांचा व्यापार करणे, जसे धान्य, तणधान्ये रबर, लेटेंक्स, कागद, कॉफी, चहा, सिंचोना, खनिजे, लवंग, वेलची, कॅसिया, केशर, जिरे मिरी, आले, काजू, केळी, नारळ, ऊस, ताग, बांबू, सुकी आणि हिरवी फळे, बिया, मुळे, वनस्पती, लता, फुले आणि भाज्या किंवा अन्यथा व्यवसाय करणे.

३. व्यवसायाचा एक भाग म्हणून, शेती, बागायती, शेतजमीन, शेततळे, खाडी, क्षेत्रे आणि जोपर्यंत सेरीकल्चर, वनस्पती किंवा उद्यानाच्या उद्देशाने किंवा भाजीपाला किंवा इतर लागवडीसाठी स्थळे घेणे, मालकी घेणे, ताब्यात घेणे, व्यवस्थापित करणे, पर्यवेक्षण करणे, व्यवस्थापित करणे, विकसित करणे, आचरण करणे, लागवड करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २०२ परिश्रम इमारत, २रा मजला, आनंद लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगजवळ, शहाड पश्चिम-४२११०३, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव-१२२०५०, हरियाणा यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

मे. झेनिथ इम्पेक्सकरिता दिनांक: ३० जून, २०२२ कांती लक्ष्मण करोत्रा (भागीदार) अंबावी धरमशी बेरा (भागीदार)

नमुना जी - स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये) आवश्यक तपशिल

१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	विजय ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	०२ जून, २००५
ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक – मुंबई
γ	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु५१९०९एमएच२००५पीटीसी१५३७०५
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	फ्लॅट क्र.१०१, ओजी-३, ओबेरॉय गार्डन, ठाकूर गाव, पश्चि द्रुतगती महामार्ग, कांदिवली (पुर्व), मुंबईशहर, महाराष्ट्र–४००१०१.
દ્	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	२८.०३.२०२२ (२१ एप्रिल, २०२२ रोजी प्राप्त आदेश)
હ	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	०१ जुलै, २०२२
۷	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	आयबीबीआय वेबसाईट (ibbi.gov.in) वर किंवा vtcpltd@gmail.com वर ई–मेल करुन तपशील प्राप्त करावे
٩	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	आयबीबीआय वेबसाईट (ibbi.gov.in) वर किंवा vtcpltd@gmail.com वर ई-मेल करुन तपशील प्राप्त करावे
१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	२२ जुलै, २०२२
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	२३ जुलै, २०२२
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	२८ जुलै, २०२२
१३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम वितरण तारीख	२९ जुलै, २०२२
१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	३० जुलै, २०२२
१५	उराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	vtcpltd@gmail.com, mkindia58@gmail.com वर ईमेलद्वारे तपशील प्राप्त करता येईल.
१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	२९ ऑगस्ट, २०२२
१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	ठराव प्राधिकारीचे नाव व पत्ता येथे (टीप २० मध्ये नमुद) हार्ड कॉपी प्राप्त करता येतील किंवा vtcpltd@gmail.com, mkindia58@gmail.com वर सॉफ्ट कॉपी पाठविली जाईल.
१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	सीओसीद्वारे मान्य केल्यावर त्वरीत
१९	ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	आयपी नरेन शेठ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१३३/२०१७-२०१८/१०२७५
२0	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल	नाव: आयपी नरेन शेठ, पत्ता: १०१४, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपरा हाऊस, मुंबई-४००००४. ई-मेल: mkindia58@gmail.com, nvsheth@mkindia.com
२१	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	पत्ता: १०१४, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपरा हाऊस, मुंबई-४००००४. ई-मेल: vtcpltd@gmail.com
22	पुढील तपशील उपलब्धता ठिकाण	ई-मेल: vtcpltd@gmail.com वर ईमेल करून तपशील प्राप्त करावे
२३	नमुना जी प्रकाश तारीख	०१ जुलै, २०२२
_		

ठराव प्राधिकाऱ्याचे नोंदणी क्रमांक: **आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१३३/२०१७-२०१८/१०२७**५

ठराव प्राधिकाऱ्याचे निवासी पत्ता: <mark>१०१४, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपेरा हाऊस, मुंबई-४</mark>००००४

(कॉर्पोरेट ऋणकोचे नाव) करिता: विजय टेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

PUBLIC NOTICE

विकास आणि

Notice is hereby given to public at large that my client MR. MIHIR KISHOR MODI has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.C/304 on 3rd Floor the building known as CHANAKYA C & D CO-OP, HSG, SOC, LTD., situated a Mahavir Nagar, New Link Road, Kandival (West), Mumbai 400067, along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued unde Share Certificate No.12 and bearing distinctive Nos.from 111 to 120 (bot inclusive), from the name of his father Late MR. KISHOR KANTILAL MODY who expired on 15-05-2021, to his name. All persons who have any claim, right, titl

and/or interest or demands to in or agains the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Sho No.14. Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 01/07/2022

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०१ जुलै, २०२२

CIN: U67190MH1993PLC073154 Head Office & Regd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of CSID, SAI and CKIM along with application form may be obtained

• **TAURUS Mutual Fund**

For Taurus Asset Management Company Ltd.

(Investment Manager for Taurus Mutual Fund)

from Fund's Website: www.taurusmutualfund.com NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT(SIDs) AND KEY INFORMATION MEMORANDUM(KIMs) OF SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

Mr. Kamal Mehta, Head-Retail Sales had resigned from the services of Taurus Asset Management Company Limited ("the AMC"). Pursuant to his resignation from the services of the Company, he also ceased to be the Key Personnel of the Company w.e.f. close of business hours of June 20, 2022. Accordingly, the references pertaining to Mr. Kamal Mehta in the SAI and other applicable documents stand deleted.

This Addendum forms an integral part of the SAI, SIDs & KIMs of schemes of Taurus Mutual Fund, as amended from time to time.

All other contents of the SAI, SIDs & KIMs of schemes of Taurus Mutual Fund will remain unchanged

Place: Mumbai

Notice cum Addendum No.04/2022-23 Authorised Signatory म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

SUNSHIELD

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४१६१२

नोंदणीकृत कार्यालयः १५०१-ए, युनिव्हर्सल मॅजेस्टीक, पी.एल. लोखंडे मार्ग, आरबीके इंटरनेशनल स्कूलच्या मागे, चेंबूर-पश्चिम, मुंबई-४०००४३. | दूर.:२५५५०१२६, ई-मेल: investorservices@sunshieldchemicals.com | वेबसाईट: www.sunshieldchemicals.com

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९** जुलै, २०२२ रोजी स.११.००वा. एजीएम सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ **कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम)** मार्फत होणार आहे.

कोविद्र– १९ प्रादर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०, २०२० दि.५ में २०२० परिपत्रक क.०२/२०२९ दि.९३ जानेवारी २०२९ परिपत्रक क.९९/२०२९ दि.८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय एजीएम व्हीसी/ओएव्हीएग नार्फत होईल. एमसीएँ परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

प्तदर वार्षिक अहवाल व वित्तीय वर्ष २०२१–२२ सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी, डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कपया नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल २०२१–२२ व एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.sunshieldchemicals.com</u> वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांचे कंपनी कायदा[ँ]२०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सर्व सदस्यांना रिमोट ई–वोटिंग . सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची पुविधा (ई–वोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग/एजीएममध्ये ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया

कंपनीने एजीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता अंतिम लाभांशात सदस्यांच्य निश्चितीकरिता नोंद दिनांक म्हणून गुरुवार, २१ जुलै, २०२२ आणि पुस्तक बंद करण्यासाठी शुक्रवार, २२ जुलै, २०२२ ते गुरुवार, २८ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) निश्चित केली

जर तुमचे ई-मेल डिपॉझिटरीकडे (विद्युत स्वरुपात भागधारणा) आणि कंपनी (वास्तविक स्वरुपात भागधारणा) नोंद्र नसल्यास कपया एजीएम सचना प्राप्त करण्यासाती तसेच २०२१–२२ करिता गर्षिक अहुवालाकरिता खाली दिलेल्या माहितीचे पालन करावे.

गस्तिविक भागधारणा ई-मेल नोंद करण्यासाठी खालील दस्तावेजांसह CSG unit@tsrdarashaw.com वर कंपनीचे आरटीए अर्थात टीएसआर दाराशे कत्मल्टेंट्रन्म पायव्हेट लिमिटेडकडे विनंती पाठवावी

१) ई-मेल नोंद करण्यासाठी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) व आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) २) बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी कृपया मुळ रद्द केलेला धनादेश, बँक पासबुकची प्रत/बँकरद्वारा साक्षांकित स्टेटमेन्ट द्यावी.

तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारस (डीपी) संपर्क करावा आणि तुमचे डीपीद्वारे डिमॅट भागधारण मल्ल्यानुसार तुमचा डिमॅट खात्यात तुमचा ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावे.

कंपनीला भागधारकांचे बँक तपशील नोंद नसल्याच्या कारणामुळे विद्युत स्वरुपात भागधारकास लाभांश देता न आल्यास कंपनीकडन रोजच्या कामकाजात भागधारकांना लाभांश वॉरंटस/धनादेश वितरीत करतील

अमित कुमाशी दिनांक: ३० जून, २०२२ कंपनी सचिव

chembond

ठिकाण: मुंबई

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड

ईएल-७१, केमबॉण्ड सेन्टर, एमआयडीसी, महापे नवी मुंबई-४००७१०. द्रः:+९१-२२-६२६४३०००, फॅक्स:+९१–२२–२७६८१२९४, **ई–**मेल:<u>cs@chembondindia.com,</u> वेबसाईट:www.chembondindia.com सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, नोंद दिनांक व लाभांश माहितीकरिता भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी

कृपया नोंद असावी की, कंपनीच्या सदस्यांची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.३.३०वा. भाप्रवे सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ४७वी एजीएमची सूचना व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच ई-वोटिंगसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता लॉगइन तपशील ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना ई-मेल पाठविले जाईल. सदस्यांना ४७व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेनेच सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांनी त्यांचे ई-मेल ४७वी एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी विनंती पत्र, फोलिओ क्र., स्व:साक्षांकीत पॅन व स्व:साक्षांकीत आधार यासह cs@chembondindia.com वर पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल डीपीकडे नोंद/अद्यायावत करावेत. सूचनेत दिलेल्या माहितीनुसार रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्भतीने त्यांचे मत भागधारकांना देता येईल.

 डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी पत्ता व बँक खाते तपशीलमधील बदल त्यांचे डीपीकडे अद्यायावत करावे. नोंद असलेला ई-मेल पुढील पत्र व्यवहारासाठी उपयोगात आणला जाईल. डिमॅट व वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता रिमोटने मतदानाची पद्भत सूचनेमध्ये नमुद केली आहे.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दिनांक १४ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत रू.५ प्रती शेअरचे अंतिम लाभांश शिफारस केले आहे. वित्तीय वर्ष २०२२ करिता लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून सोमवार, १८ जुलै, २०२२ निश्चित केली आहे. आगामी एजीएममध्ये भागधारकाद्वारे अंतिम लाभांश मंजूर झाल्यावर सोमवार, ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा नंतर ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्यामध्ये किंवा विद्युत समाशोधन सेवेने दिले जाईल. ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले नाही त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर डिव्हीडंट वॉरंटस्/धनाकर्ष/धनादेश पाठविले जातील. भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे खात्यामध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी कंपनीचे आरटीएकडे (वास्तविक भागधारणा असल्यास) आणि ठेवीदाराकडे (डिमॅट भागधारणा असल्यास) त्यांचे केवायसी अद्यायावत करावे.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारित, प्रमाणे येथे सुचित करण्यात येत आहे की, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारे वितरीत किंवा दिलेले लाभांश हे भागधारकाच्या हस्ते देय असेल. कंपनीने अंतिम लाभांश देतेवेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी भागधारकांना विनंती आहे की, कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज शुक्रवार, ८ जुलै, २०२२ पर्यत ई-मेलने पाठवावेत. याबाबतची सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या www.chembondindia.com वर उपलब्ध आहे.

कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी सदस्यांची मोजणी केली जाईल. ४७वी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या (www.chembondindia.com), स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (इंडिया) लिमिटेड (एनएसडीएल) (www.evoting.nsdl.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

४७व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग (एजीएमपुर्वी) व ई-वोटिंग (एजीएम दरम्यान) ची तरतूद कंपनीने केली आहे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती ४७व्या एजीएम सूचनेत दिली आहे.

.. जर कोणा व्यक्तीने सूचना विद्युत स्वरुपात वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन सदस्य झाले असल्यास त्यांनी cs@chembondindia.com किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

.०.ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क श्री. संजीव यादव-सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल: sanjeevy@nsdl.co.in किंवा कंपनीचे सक्षम अधिकारी यांना <u>cs@chembondindia.com</u> वर कळवावे. सदर सूचना ही एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहिती व लाभाकरिता देण्यात येत आहे.

च्या वतीने व करिता केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड सही/-

दिनांक: ३० जून, २०२२

ठिकाण: नवी मुंबई

सुचिता सिंग कंपनी सचिव व क्षेत्रिय अधिकारी सार्वजनिक सूचना

माझ्या अशील श्रीमती नाहीद युसूफ खान यांनी दिलेल्या सूचनांनुसार याद्वारे आम जनतेस सूचना देण्यात येते की, माझ्या अशिलांनी जमीनमालक श्रीमती रिझया खातून, राहणार सदिनका क्र. ३०२, 'रिझया मॅनोर' अल्मेडा पार्क रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५० यांच्यासोबत सदनिका क्र. ०२, 'रिझया मॅनोर', अल्मेडा पार्क रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०० ०५० ही सदनिका टेनन्सी ॲग्रीमेंटवर घेण्यासाठी दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी उप-निबंधकांच्या कार्यालयात नोंदणी क्र. ९५९३/२०२१/बीडीआर अन्वये नोंदणी करून मुद्रांकशुल्क भरलेला करार, त्यातील नियम व अटींसह केलेला आहे, ज्यामुळे त्या सदर मालमत्तेच्या कायदेशीर भाडेकरू बनलेल्या आहेत. सदर मालमत्तेच्या बाबतीत किंवा तिच्या मालकांशी सर्व / कोणत्याही व्यक्तींनी विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, न्यास, धारणाधिकार, वहिवाट, वारसाहक्क, उत्तराधिकार, ताबा जप्ती, न्यायालयातील प्रलंबित खटले, गहाण, प्रभार, दान किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला असल्यास, माझे अशील आणि जमीनमालक यांच्यातील अस्तित्वात असलेल्या करारामुळे ते त्यांच्या जोखमीवर, त्यांच्या खर्चाने असतील आणि त्याच्या परिणामांस ते जबाबदार असतील. अशा प्रकारची कोणतीही देवाणघेवाण किंवा व्यवहार सुरुवातीपासूनच बेकायदेशीर असतील असे समजले जाईल. सदर मालमत्तेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा त्र्यवहार करणाऱ्या सर्व / कोणत्याही व्यक्तीस त्यांनी त्याविषयी खाली सही करणाऱ्यांना, ही सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून कळवावे. विकलांचे नाव : श्वेता मोरे वकील, उच्च न्यायालय

पत्ताः फोर्ट कार्यालय - १०१, ओल्ड बेक हाऊस, एमसीसी लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

सीआयएन: ए२४११०एमएच१९४७पीएलसी००५७१९ नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क नीदणीकृत कायालयः पिरामल अनता, अगस्त्य कापारट पाक Piramal अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. **दुर.:**९१-२२-३८०२३०००/४०००, इ**.-मे तः** complianceofficer.pel@piramal.com,

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

वेबसाईटः<u>www.piramal.com</u> वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाकरिता नोंद तारखेची माहिती

कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सामाईक ठिकाणी सदस्यांना वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) दिनांक ०५.०५.२०२० सहवाचिता परिपत्रक दि.०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, १३.०१.२०२१, १४.१२.२०२१ आणि ०५.०५.२०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२.०५.२०२०, १५.०१.२०२१ आणि १३.०५.२०२२ (सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यात येणार आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स व डेस्क्लोजर रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड** (कंपनी) ची **७५वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी दु.३.००वा**. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएममार्फत संचालित केले जाईल.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकान्सार एजीएम सूचना, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम), कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.piramal.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०१३चे कलम १०३ अन्वये गणसंख्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित सदस्यांची मोजणी

कंपनीद्वारे एजीएम सुचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मतदान प्रणालीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सदर सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची सेवा नियुक्त केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती एजीएमच्या सुचनेचा भाग असेल.

ज्या सदस्यांचे इ-मेल कंपनी किंवा डीपी/लिंक इनटाईमकडे नोंद नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल खालील सूचनांचे पालन करून नोंद करावेत.

डिमॅट होल्डिंग करिता तात्पुरते नोंदणीसाठी किंवा वास्तविक धारणा

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी https:// /linkintime.co.in/emailreg/email register.html लिंकवर त्यांचे ई-मेल नोंद करावे आणि त्यातील दिलेल्या निर्देशनांचे पालन करावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी/क्लायंट आयडी आणि/ किंवा प्रमाणपत्र क्र.(लागू असल्यास), पॅन मोबाईल क्रमांक, ई-मेल द्यावे आणि स्वाक्षरी केलेले विनंती पत्र व भागप्रमाणपत्राची छायाप्रत

डिमॅट होल्डिंग करिता स्थायी ई-नोंदणीसाठी

अपलोड करावी. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे मेल डीपीद्वारे विहीत प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.२ प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.३३ प्रती समभागाच्या लाभांशाकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून कंपनीने शुक्रवार, १५ जुलै, २०२२ निश्चित केली आहे, जे कंपनीच्या एजीएममध्ये घोषित केले जाईल.

प्रदस्याचे अद्यायावत बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांचे बँक खात्यात थेट कोणत्याही सदस्यास लाभांश देण्यास कंपनीला शक्य झाले नाही तर कंपनीकडून अशा सदस्यास डिव्हीडंड वॉरंट/धनादेश पाठविले

वित्तीय कायदा २०२० नुसार १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांकडून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने सदस्यांना लाभांश देतेवेळी स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरांसाठी सदस्यांनी https://www.piramal.com/investor/overview/ वेबसाईटला भेट द्यावी.

निवासी वैयक्तिक सदस्य पॅनसह आणि ज्यांचे आयकर देय नाही त्यांनी शुक्रवार, १५ जुलै, २०२२ रोजी सायं.६.००वा. (भाप्रवे) पर्यंत peldivtax@linkintime.co.in या ई-मेलद्वारे लागू असेल त्याप्रमाणे नमुना क्र.१५जी/नमुना क्र.१५एच मध्ये घोषणा सादर करून स्त्रोताकडील कर न कपातीचा लाभ घ्यावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंदणीकृत नसल्यास २०% पेक्षा अधिक दराने टीडीएस कापले जाईल. शुक्रवार, १५ जुलै, २०२२ रोजी सायं.६.००वा. (भाप्रवे) नंतर कर निश्चिती/कपातीवरील पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

ज्या सदस्यांनी विद्युत सहाय्यतेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते अद्ययावत केलेले नाही त्यांनी खालील सुचनांचे

वास्तविक धारणा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी https:// linkintime.co.in/emailreg/email_register.html लिंकवर त्यांचे बँक खाते तपशील नोंद करावे आणि त्यातील दिलेल्या निर्देशनांचे पालन करावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्र., पॅन, ई-मेल द्यावे तसेच बॅंकेचे नाव व शाखा, खाते प्रकार, खाते क्रमांक, एमआयसीआर तपशील व आयएफएससी कोड नमुद असलेले धनादेशाचे पृष्ठाचे दर्शनी भागमध्ये प्रथम नाव नमुद सदस्याचे नावासह धनादेशाचे

डिमॅट धारणा

पृष्ठाची प्रत द्यावे आणि त्यासह विनंती पत्र द्यावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील डीपीद्वारे विहीत प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांकः ३० जून, २०२२

सही/ बिपिन सिंग कंपनी सचिव